

मासिक अहवाल –सप्टेंबर २०१९

सप्टेंबर महिन्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या आगमनाने झाली .सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. जनजागृतीच्या संग्रामामध्ये खारूताईचा वाटा उचलून आम्ही या समाजाचे पाईक आहोत .हि जाणीव आत्मसात केली.

पथनाट्य हे समाज जनजागृतीचे माध्यम आहे. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. सर्वच विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतला .

❖ न्यू इंग्लिश स्कूल मधील सप्टेंबर महिन्यातील उपक्रम-

जीवन गणितातील उपक्रम –

विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात अभ्यासक्रमातील गणित कसे वापरावे याचे प्रशिक्षण म्हणजे जीवन गणित होय .

- ❖ वर्ग आणि वर्गमुळ
- ❖ रोमन संख्या
- ❖ लसावी मसावी
- जीवन विज्ञान उपक्रम –

विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे यासाठी पुढील उपक्रम राबविले .

1. संतुलित आहार व असंतुलित आहार –वादविवाद स्पर्धा
2. वस्तुमान
3. विद्राव्य व अविद्राव्य घटक

जीवन कौशल्यातील उपक्रम -१) ससा तयार करणे . २) फुल तयार करणे

विद्यार्थी विशेष प्राविण्य –इ .७ वी मधील प्रज्वल कदम आणि राजनंदिनी माळी या दोघांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले .

➤ शिक्षक विशेष प्राविण्य -

शिक्षण मित्र सौ. सुप्रिया ठिकणे यांनी जैन मंदिरात दिनांक ८-९-२०१९ रोजी “उत्तम त्याग व चला नाती जपूया “ या विषयावर व्याख्यान दिले .

सुविचार –नम्रता हि यशाची गुरुकिल्ली आहे .

- ❖ केंद्रीय व कन्या विद्या मंदिर अ.लाट
- ❖ विद्या मंदिर लाटवाडी मधील सप्टेंबर महिन्यातील उपक्रम -
- जीवन गणितातील उपक्रम -

1. वस्तूचे मोजमापन करणे
2. विभाज्यतेच्या कसोट्या

मापन व कसोट्या सोप्या पद्धतीने शिकवण्यात आल्या त्यामुळे मुलांच्या विचारला चालना मिळाली .

➤ जीवन विज्ञानातील उपक्रम -

1. शोध व संशोधक
2. आपत्ती व्यवस्थापन

या उपक्रमामुळे शास्त्रीय माहिती गोळा करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना भविष्य काळात अनेक प्रसंगवधान राखता येईल .

➤ जीवन कौशल्यातील उपक्रम -

1. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे.
2. हस्ताक्षर सुधार कार्यक्रम

जुन्या टाकाऊ वस्तू पासून हि नवीन काही तरी बनविता येते हे मूल्य मुलांमध्ये रुजवले .मुलांच्या हस्तक्षरा मध्ये सुधारणा घडवून आणली .

➤ विद्यार्थी विशेष प्राविण्य -

शालेय निबंध स्पर्धेत प्रथम प्रणिता कोळी आली .

दिवितीय - जानवी निर्मळ आणि तृतीय दीक्षा पाटील.

या मुलींनी निबंध स्पर्धेत बाजी मारली .

सुविचार -केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.

❖ कन्या व कुमार विद्या मंदिर शिरदवाड सप्टेंबर महिन्यातील उपक्रम

➤ जीवन गणितातील उपक्रम -

1. एक ते परार्थ पर्यंतच्या संख्या शिकवल्या .

2. वर्ग व घन
विद्यार्थिना घातांक व गुणाकाराचे नियम शिकविले .

➤ जीवन विज्ञानातील उपक्रम –

1. वायू व पाणी यांचे गुणधर्म शिकवले
2. प्रयोग घेतले –चुंबक व त्याचे गुणधर्म ,न फुंकता फुगा फुगवणे , हवेचे अस्तित्व तपासणे

➤ जीवन कौशल्यातील उपक्रम –

- 1 . कागदी बिल्ला बनविणे
- 2 . पायमोजेची बाहुली बनवणे .
- 3 . कविता बनविण्यास शिकविले .

➤ विशेष बाब - 100 % उपस्थित राहणारे विद्यार्थी

संस्कृती गळगे , आदिती वाघे ,सृष्टी रनुदे ,श्रुती पाटील ,सानिका शिंत्रे ,धनश्री कांबळे ,
स्नेहल दुर्गन्नावर , अंजली सुतार , भक्ती घुनके , समीक्षा कांबळे

➤ शिक्षक विशेष प्राविण्य -

शिक्षण मित्र तेजस्वी रेडेकर यानी माणगाव व कसबे डीग्रज येथे व्याख्यान दिले .

➤ विविध समित्यांचा आढावा घेतला – वर्गामध्ये नेमलेल्या

- 1.भाषा समिती - कविता व गोष्टी तयार करून घेतल्या.
2. गणित समिती – 1 ते 5० वर्ग व 1 ते 50 घन लिहिण्यास सांगितले.

3. विज्ञान समिती - शोध व शास्त्रज्ञ यांची माहिती मिळविली .
4. उद्योग समिती – वस्तू बनवून विक्री योग्य बनविले .

सुविचार –विद्या विनयेन शोभते .

- ❖ विद्या मंदिर शिवनाकवाडी , सप्टेंबर महिन्यातील उपक्रम –
- ❖ जीवन गणितातील उपक्रम –
विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्य अवगत व्हावे या हेतूने महिन्याभरात विविध उपक्रम राबवण्यात आले –
 1. दशांश अपूर्णांक
 2. पदावली
 3. हसत खेळत गणित व काही क्लुप्त्या .
 4. चिन्हांचा उपयोग .
- ❖ जीवन विज्ञानातील उपक्रम –
विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग व घटक दाखविण्यात आले.
 1. वैज्ञानिकांची माहिती
 2. अन्नपदार्थांची सुरक्षा
 3. सजीव घटकांचे पोषण
 4. विद्यान समिती निर्मिती
- ❖ जीवन कौशल्य उपक्रम -
 1. बिल्ला तयार करणे
 2. बौद्धिक खेळ
 3. वादविवाद करणे
 4. विषय समितीची निर्मिती
- ❖ विद्यार्थी विशेष प्राविण्य –
विद्यार्थ्यांनी स्वतः च्या कौशल्याचा वापर करून सुंदर बिल्ले बनविले .

सुविचार –प्रयत्नाती परमेश्वर

- हेरवाड हायस्कूल सप्टेंबर महिन्यातील उपक्रम –
 - जीवन गणितातील उपक्रम –
 1. नैसर्गिक संख्या , पूर्ण संख्या , पूर्णांक संख्या
 2. धन व ऋण संख्या आणि संख्यारेषा
 3. गुणाकार भागाकार क्रिया
 - जीवन विज्ञानातील उपक्रम –
 1. जीवनसत्व कार्ये आणि स्त्रोत
 2. शोध आणि संशोधक
 3. आहार
 - जीवन कौशल्य उपक्रम -
 1. लिफाफा बनवणे
 2. बौद्धिक खेळ
 3. फुल बनवणे
 - विद्यार्थी विशेष प्राविण्य –

विद्यार्थ्यांनि लिफाफा मधून शुभेच्छा पत्र दिले .

सुविचार –

क्रोध हि दुर्बलतेची निशाणी आहे .

- प्रकल्पातील विशेष बाबी –
- अ.लाट हायस्कूल मध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिवसाचे औचित्य साधून शिक्षकांचे पादपूजन आयोजित केले .या उपक्रमाचे शिक्षकांनी खूप कौतुक केले.
- अ.लाट मधील कन्या शाळेमध्ये लाट मधील प्रसिद्ध लेखक मा. श्री आ .क .कुरुंदवाडे सर यांच्या हस्ते ज्ञानदीप वार्ता या तैमासिक अहवालाचे उद्घाटन केले.

धन्यवाद !!!